

महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे, तसेच विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी सन २०१३-१४, २०१४-१५, २०१५-१६ व २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाकरिता दिलेल्या परवानगीबाबत

महाराष्ट्र शासन  
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  
शासन शुद्धीपत्र क्रमांक: एसएफएस-१०१६/प्र.क्र.१७/एसएम-२  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,  
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२  
दिनांक: २३ ऑगस्ट, २०१६

**वाचा :-**

- १) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. स्वयंअ२०१३/(८५/१३)/माशि-१, दिनांक १५.६.२०१३,
- २) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. स्वयंअ२०१३/(८५/१३)/माशि-१, दिनांक ५.१०.२०१३,
- ३) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. एसएफएस १११४/(४०/१४)/एसएम-२, दिनांक २६.२.२०१४,
- ४) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. एसएफएस१०१४/(१७०/१४)/एसएम-२, दिनांक २ जून, २०१५.
- ५) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. एसएफएस१०१६/(६९/१६)/एसएम-२, दिनांक १७ जून, २०१६.

**प्रस्तावना:-**

१.१ महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर शाळा स्थापन करणे तसेच विद्यमान शाळेचा यथास्थिती, उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेस दर्जावाढ करणेसाठी परवानगी देण्याकरिता तरतुदी करणे, तसेच अशी नवीन शाळा स्थापन करण्यासह, विद्यमान शाळेचा दर्जावाढ करणे, त्याकरिता अर्ज मागविणे, व विहित पध्दतीने परवानगी देणे, यासाठी महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ ( सन २०१३ चा ०१) मध्ये तरतुदी विहित करण्यात आल्या आहेत.

१.२ स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर खाजगी नवीन शाळांना शैक्षणिक वर्ष २०१३-१४, २०१४-१५, २०१५-१६ व २०१६-१७ करिता नवीन शाळांना मान्यता देणे, विद्यमान शाळांना दर्जावाढ करणे या करिता पात्र ठरणाऱ्या शाळांना संदर्भाधीन शासन निर्णयान्वये परवानगी देण्यात आली आहे. तथापि, काही संस्थांना त्यांनी केलेल्या मुळ मागणीच्या अनुषंगाने शाळेचे माध्यम, प्रकार इत्यादी बाबी मंजूर झालेल्या नाहीत. त्यानुषंगाने संस्थांनी केलेली विनंती आणि क्षेत्रिय कार्यालयांनी सादर केलेले प्रस्ताव या अनुषंगाने शाळा परवानगी आदेशामध्ये दुरुस्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन शुद्धीपत्र:-**

२.१ महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे, तसेच विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी सन २०१३-१४, २०१४-१५, २०१५-१६ व २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाकरिता शाळांना परवानगी दिलेल्या संदर्भाधीन शासन निर्णयामधील सर्व अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहिल या अटीच्या अधीन राहून सोबतच्या विवरणपत्र- अ, विवरणपत्र-ब, विवरणपत्र-क व विवरणपत्र-ड नुसार शाळांच्या आदेशामध्ये दुरुस्ती/सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२.२ सदर आदेश व्यवस्थापन/संस्था यांना १५ दिवसात कळविण्याची जबाबदारी संबंधित शिक्षण उपसंचालक यांची राहिल.

२.३ सदर शासन शुद्धीपत्र महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१६०८२३१११३३०१२१ असा आहे. हे शुद्धीपत्र डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( रा.ग.गुंजाळ )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
२. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
३. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.
४. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
५. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
६. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक
७. शिक्षणाधिकारी, (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, जळगाव, ठाणे, रत्नागिरी, नागपूर, रायगड, पालघर, चंद्रपूर, अकोला, जालना
८. निवडनस्ती (एसएम-२).

शासन शुद्धीपत्र क्रमांक:एसएफएस१०१६/प्र.क्र.१७/एसएम-२ सोबतचे विवरणपत्र अ

सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षामध्ये स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर परवानगी दिलेल्या शाळांच्या मान्यता आदेशातील दुरुस्तीबाबत(शासन निर्णय दिनांक १५.६.२०१३ व दिनांक ५.१०.२०१३)

अ. क्र.	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता	शासन निर्णयान्वये दिलेली परवानगी				संस्थेची मुळ मागणी	छाननीअंती या शासन निर्णयामध्ये करावयाची दुरुस्ती
			शाळेचे नाव व ठिकाण	नवीन शाळा/ दर्जावाढ	प्रकार	माध्यम		
१	२	३	४	५	६	७	८	९
१	पुणे	महिला सेवा मंडळ, कर्वे रोड, पुणे	सौ.पदमावती बाई बनहटी प्राथमिक शाळा २५/२०, कर्वे रोड, पुणे	दर्जावाढ	प्राथमिक	मराठी	शाळेचा प्रकार-उच्च प्राथमिक	शाळेचा प्रकार " प्राथमिक " ऐवजी " उच्च प्राथमिक "
२	पुणे	महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे	म.ए.सो. इंग्लिश मिडीयम स्कूल, बारामती, जि.पुणे	नवीन शाळा	प्राथमिक	इंग्रजी	शाळेचा प्रकार- प्राथमिक ते उच्च माध्यमिक	शाळेचा प्रकार " प्राथमिक " ऐवजी " प्राथमिक ते उच्च माध्यमिक "
३	औरंगाबाद	महाराष्ट्र विद्यार्थी विकास असोसिएशन, औरंगाबाद	पुंजाराम महाराज ज्ञानमंदिर, रांजनगाव, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद	दर्जावाढ	प्राथमिक	मराठी	शाळा - नवीन शाळा	शाळा- "दर्जावाढ " ऐवजी " नवीन शाळा "
४	कोल्हापूर	शिक्षण समिती कसबा नेसरी, ता.गडहिंग्लज, जि.कोल्हापूर	एस.एस.इंग्लिश मिडियम प्राथमिक व उच्च प्राथमिक स्कूल, नेसरी, ता..गडहिंग्लज	दर्जावाढ	प्राथमिक	इंग्रजी	शाळा- नवीन शाळा, व शाळेचा प्रकार- प्राथमिक ते उच्च प्राथमिक	शाळा "दर्जावाढ" ऐवजी "नवीन शाळा" व शाळेचा प्रकार "प्राथमिक" ऐवजी "प्राथमिक ते उच्च प्राथमिक"
५	औरंगाबाद	वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद	व्ही.आर.स्कॉलर डेन स्कूल, एअरपोर्ट रोड, औरंगाबाद	नवीन शाळा	प्राथमिक	इंग्रजी	शाळेचे नाव व ठिकाण- व्ही.आर.स्कॉलर डेन स्कूल, सर्व्हे नं.८, एन-९, सिडको, औरंगाबाद	शाळेचे नाव व ठिकाण- " व्ही.आर.स्कॉलरडेन स्कूल, एअरपोर्ट रोड, औरंगाबाद" ऐवजी "व्ही.आर.स्कॉलर डेन स्कूल, सर्व्हे नं.८, एन-९, सिडको, औरंगाबाद"
६	सोलापूर	कै.बाबुराव जाधव विद्यालय, पंढरपूर, जि.सोलापूर	कै.बाबुराव जाधव विद्यालय व उच्च माध्यमिक, के.बी.पी. कॉलेज समोर, पंढरपूर, जि.सोलापूर	दर्जावाढ	उच्च माध्यमिक	मराठी	संस्थेचे नाव श्रीराम शिक्षण संस्था प्रसारक मंडळ, बोराळी, ता.पंढरपूर, जि.सोलापूर	संस्थेचे नाव "कै.बाबुराव जाधव विद्यालय, पंढरपूर, जि.सोलापूर" ऐवजी "श्रीराम शिक्षण संस्था प्रसारक मंडळ. बोराळी, ता.पंढरपूर, जि.सोलापूर"
७	लातूर	राजमाता जिजाऊ बहु.शि.प्र.मं.लकड जवळगा, ता.शिरूर अनंतपाळ	किलबिल नॅशनल स्कूल जवळगा(प्राथ ते उच्च प्राथमिक), ता.अहमदपूर, जि.लातूर	नवीन शाळा	प्राथमिक	इंग्रजी	शाळेचा प्रकार- प्राथमिक ते उच्च माध्यमिक	शाळेचा प्रकार " प्राथमिक " ऐवजी " प्राथमिक ते उच्च माध्यमिक "

१५/१३/१३

सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षामध्ये स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर परवानगी दिलेल्या शाळांच्या मान्यता आदेशातील दुरुस्तीबाबत(शासन निर्णय दिनांक २६.२.२०१४)

अ. क्र.	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता	शासन निर्णयान्वये दिलेली परवानगी				संस्थेची मुळ मागणी	छाननीअंती या शासन निर्णयामध्ये करावयाची दुरुस्ती
			शाळेचे नाव व ठिकाण	नवीन शाळा/दर्जावाढ	प्रकार	माध्यम		
१	२	३	४	५	६	७	८	९
१	जळगाव	तापी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ, वटार-सुटकार, ता.चोपडा, जि.जळगाव	वटार, ता.चोपडा, जि.जळगाव	नवीन शाळा	प्राथमिक	इंग्रजी	शाळेचा प्रकार- उच्च प्राथमिक व माध्यम-मराठी	शाळेचा प्रकार " प्राथमिक " ऐवजी " उच्च प्राथमिक " व शाळेचे माध्यम "इंग्रजी" ऐवजी "मराठी"
२	ठाणे	आगाशी विरार अर्नाळा एज्यु. ट्रस्ट, थळयाचा पाडा, ता.वसई, जि.ठाणे	शांताराम बापूजी जाधव विद्यालय, वसई, जि.ठाणे	दर्जावाढ	माध्यमिक	मराठी	शाळेचे माध्यम- इंग्रजी	शाळेचे माध्यम "मराठी" ऐवजी "इंग्रजी"
३	रत्नागिरी	दि हर्णे एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी, हर्णे, ता.दापोली, जि.रत्नागिरी	ज्यू.कॉलेज आर्ट्स अँड कॉमर्स, हर्णे, ता.दापोली, जि.रत्नागिरी	नवीन शाळा	उच्च माध्यमिक (कला, वाणिज्य)	इंग्रजी	शाळेचे माध्यम- कला शाखेसाठी उर्दू व वाणिज्य शाखेसाठी इंग्रजी	शाळेचे माध्यम " इंग्रजी " ऐवजी " उर्दू(कला) व इंग्रजी(वाणिज्य) "
४	नागपूर	श्रीराम ग्राम विकास शिक्षण संस्था, एन.आय.एस. अँकेडमी ४७, गंगा बिल्डींग, गोकुळपेठ, नागपूर	सेंट्रल प्रॉव्हिडंस पब्लिक स्कूल, मौदा, नागपूर	नवीन शाळा	प्राथमिक	इंग्रजी	शाळेचे नाव-सेंट्रल प्रॉव्हिडंस पब्लिक स्कूल	शाळेचे नाव "सेंट्रल प्रॉव्हिडंस पब्लिक स्कूल" ऐवजी "सेंट्रल प्रॉव्हिडंस पब्लिक स्कूल"
५	नागपूर	श्रीराम ग्राम विकास शिक्षण संस्था, एन.आय.एस. अँकेडमी ४७, गंगा बिल्डींग, गोकुळपेठ, नागपूर	सेंट्रल प्रॉव्हिडंस पब्लिक स्कूल, मौदा, नागपूर	नवीन शाळा	उच्च प्राथमिक	इंग्रजी	शाळेचे नाव-सेंट्रल प्रॉव्हिडंस पब्लिक स्कूल	शाळेचे नाव "सेंट्रल प्रॉव्हिडंस पब्लिक स्कूल" ऐवजी "सेंट्रल प्रॉव्हिडंस पब्लिक स्कूल"

रा.ग. २०१४

शासन शुद्धीपत्र क्रमांक:एसएफएस१०१६/प्र.क्र.१७/एसएम-२ सोबतचे विवरणपत्र क

सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षामध्ये स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर परवानगी दिलेल्या शाळांच्या मान्यता आदेशातील दुरुस्तीबाबत (दिनांक २.६.२०१६)

अ. क्र.	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता	शासन निर्णयान्वये दिलेली परवानगी				संस्थेची मुळ मागणी	छाननीअंती या शासन निर्णयामध्ये करावयाची दुरुस्ती
			शाळेचे नाव व ठिकाण	नवीन शाळा/ दर्जावाढ	प्रकार	माध्यम		
१	२	३	४	५	६	७	८	९
१	ठाणे	जानव्हिस मल्टी फॉउंडेशन, डॉ.राजकुमार एम कोल्हे, ८-१५ एव्हरेस्ट सेटर डॉबिवली	जन गन मन विद्यामंदिर जेएमएस संस्कृती डॉ.नेमाडे मार्ग, तेलकोसवाडी, कोपर, डॉबिवली	नवीन शाळा	प्राथमिक व माध्यमिक	इंग्रजी	शाळेचा प्रकार- प्राथमिक ते उच्च माध्यमिक	शाळेचा प्रकार " प्राथमिक व माध्यमिक" ऐवजी " प्राथमिक ते उच्च माध्यमिक"
२	रायगड	पिपल्स अँड पॅरेंट्स असोसिएशन, पनवेल	मायनॉरीटी इंग्लिश स्कूल, पनवेल.	नवीन शाळा	प्राथमिक	इंग्रजी	शाळेचा प्रकार- प्राथमिक ते उच्च माध्यमिक	शाळेचा प्रकार " प्राथमिक " ऐवजी "प्राथमिक ते उच्च माध्यमिक"
३	ठाणे	अर्पण शिक्षण संस्था प्लॉट नं.१७ नंदनवन कॉलनी, छावणी औरंगाबाद	मोखाडा इंग्लिश स्कूल, मोखाडा जि.ठाणे	नवीन शाळा	प्राथमिक	इंग्रजी	शाळेचे नाव- अँड. चिंतामण वनगा इंग्लिश स्कूल, तळ्याची वाडी, खोडाळा, ता.मोखाडा	शाळेचे नाव "मोखाडा इंग्लिश स्कूल, मोखाडा " ऐवजी "अँड. चिंतामण वनगा इंग्लिश स्कूल, तळ्याची वाडी, खोडाळा, ता.मोखाडा"

मु.शु.पत्र

शासन शुद्धीपत्र क्रमांक:एसएफएस१०१६/प्र.क्र.१७/एसएम-२ सोबतचे विवरणपत्र ड

सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर परवानगी दिलेल्या शाळांच्या मान्यता आदेशातील दुरुस्तीबाबत(शासन निर्णय दिनांक १७.६.२०१६)

अ. क्र.	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता	शासन निर्णयान्वये दिलेली परवानगी					संस्थेची मुळ मागणी	छाननीअंती या शासन निर्णयामध्ये करावयाची दुरुस्ती
			शाळेचे नाव व ठिकाण	नवीन शाळा/ दर्जावाढ	मंडळ संलग्नता	प्रकार	माध्यम		
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	पुणे	डॉ.डी.वाय.पाटील एज्युकेशन फौन्डेशन फ्लॅट नं. डी १०१, सर्वे नं. १९/२ ब, सुप्रीमी पाम्स, बालेवाडी, पुणे ४११०४५	डॉ.डी.वाय.पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स २७/अ/१अ/२क तळेगांव रेल्वे स्टेशन जवळ, वराळे ता.मावळ, जि.पुणे.४१०५०७	नवीन शाळा	राज्य मंडळ	उच्च माध्यमिक विज्ञान (इयत्ता ११ वी. ते १२ वी.)	इंग्रजी	संस्थेचे नाव- डॉ.डी.वाय.पाटील एज्युकेशनल फेडरेशन	संस्थेचे नाव- "डॉ.डी.वाय.पाटील एज्युकेशन फौन्डेशन" ऐवजी "डॉ.डी.वाय.पाटील एज्युकेशनल फेडरेशन"
२	ठाणे	श्री सिमंधर स्वामी एज्युकेशनल ट्रस्ट ३०९ वर्धमान आर्केड, हौ. न. १५१०, वार्ड न. ४, नारपोली २ कामतघर, अंजूरफाटा, भिवंडी - ४२१३०२	पोलिमथ सर्वे न. ११ (९), मौजे नारपोली, तालुका - भिवंडी, जि. ठाणे - ४२१३०२	नवीन शाळा	आय.सी.एस.ई	प्राथमिक ते उच्च माध्यमिक सर्व शाखा (इयत्ता १ ली. ते १२ वी.)	इंग्रजी	शाळेचे नाव- दि पॉलीमथ स्कूल व मंडळ संलग्नता- सी.बी.एस.ई.	शाळेचे नाव "पोलिमथ" ऐवजी "दि पॉलीमथ स्कूल" व मंडळ संलग्नता "आय.सी.एस.ई." ऐवजी "सी.बी.एस.ई."
३	पालघर	शिवाजी शिक्षण संस्था विरम्मा भगवती निवास रुम नं. ११ नारंगी रोड के के बेकरी च्या पाठीमागे ता. वसई जि. पालघर	शारदा विद्यालय नवजिवन नगर नारंगी रोड विरार पुर्व ता. वसई जि. पालघर	नवीन शाळा	राज्य मंडळ	प्राथमिक ते माध्यमिक (इयत्ता १ ली. ते १० वी.)	इंग्रजी	संस्थेचे नाव- शिवाई शिक्षण संस्था, विरार	संस्थेचे नाव- "शिवाजी शिक्षण संस्था विरम्मा" ऐवजी "शिवाई शिक्षण संस्था, विरार"
४	पालघर	शशी एज्युकेशनल वेलफेअर सोसायटी धानीव नालासोपारा जि. पालघर	एस के विद्यालय धानीव नालासोपारा पुर्व जि. पालघर	नवीन शाळा	राज्य मंडळ	प्राथमिक (इयत्ता १ ली. ते ५ वी.)	हिंदी	शाळेचे नाव- एस के नॅशनल विद्यालय	शाळेचे नाव "एस के विद्यालय" ऐवजी "एस के नॅशनल विद्यालय"
५	नागपूर	संकल्प बहुउद्येशिय शिक्षण संस्था वकिलपेट चौक, नागपूर	एंजलकीडस ज्युनियर कॉलेज ७१/ ७२ दत्तात्रय यश नगर, मंगलधाम सोसायटी, दत्तवाडी नागपूर.	दर्जावाढ	राज्य मंडळ	माध्यमिक ला जोडून उच्च माध्यमिक विज्ञान (इयत्ता ११ वी. ते १२ वी.)	इंग्रजी	संस्थेचे नाव- संकल्प बहुउद्येशिय सेवा संस्था	संस्थेचे नाव "संकल्प बहुउद्येशिय शिक्षण संस्था" ऐवजी "संकल्प बहुउद्येशिय सेवा संस्था"

२०१६

सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर परवानगी दिलेल्या शाळांच्या मान्यता आदेशातील दुरुस्तीबाबत(शासन निर्णय दिनांक १७.६.२०१६)

अ. क्र.	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता	शासन निर्णयान्वये दिलेली परवानगी					संस्थेची मुळ मागणी	छाननीअंती या शासन निर्णयामध्ये करावयाची दुरुस्ती
			शाळेचे नाव व ठिकाण	नवीन शाळा/ दर्जावाढ	मंडळ संलग्नता	प्रकार	माध्यम		
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
६	पुणे	ऑरबिट्स एज्युकेशन सोसायटी झाला चेम्बर्स , १६७, एम जे रोड , पुणे . ४११००१. महाराष्ट्र, भारत	द ऑरबिट्स स्कूल ३३,३अ/६ , केशवनगर , मुंबवा , पुणे , ४११०३६ , महाराष्ट्र	नवीन शाळा	सी.बी.एस.ई	प्राथमिक ते उच्च माध्यमिक सर्व शाखा (इयत्ता १ ली. ते १२ वी.)	इंग्रजी	संस्थेचे नाव- ऑरबिस एज्युकेशन सोसायटी व शाळेचे नाव- द ऑरबिस स्कूल	संस्थेचे नाव- "ऑरबिट्स एज्युकेशन सोसायटी" ऐवजी "ऑरबिस एज्युकेशन सोसायटी" व शाळेचे नाव- "द ऑरबिट्स स्कूल" ऐवजी "द ऑरबिस स्कूल"
७	चंद्रपूर	अनिल रामचंद्र मुसळे मु पो नांदा त- कोरपना जिल्हा चंद्रपूर ४४२९१७	शिव वैभव इंग्लिश मिडीअम स्कूल नांदा मु . पो . नांदा त . कोरपना जि . चंद्रपूर	दर्जावाढ	राज्य मंडळ	प्राथमिक ला जोडून उच्च प्राथमिक (इयत्ता ६ वी. ते ८ वी.)	इंग्रजी	संस्थेचे नाव- वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशिय मंडळ, नांदा, ता.कोरपना, जि.चंद्रपूर	संस्थेचे नाव " अनिल रामचंद्र मुसळे मु पो नांदा त- कोरपना जिल्हा चंद्रपूर ४४२९१७" ऐवजी "वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशिय मंडळ, नांदा, ता.कोरपना, जि.चंद्रपूर"
८	अकोला	शाह बाबू एजूकेशन सोसायटी जुना बसथानक जवळ , मु पो आलेगांव ता पातुर जि. अकोला पिन ४४४५०१	शाह बाबू इंग्लिश उच स्कूल पातुर मु पो पातुर जि. अकोला पिन ४४४५०१ महाराष्ट्र	दर्जावाढ	राज्य मंडळ	प्राथमिक ला जोडून उच्च प्राथमिक (इयत्ता ६ वी. ते ८ वी.)	उर्दू	संस्थेचे नाव- शाह बाबू एजूकेशन सोसायटी, पातुर, ता पातुर जिल्हा अकोला, पिन ४४४५०१. व शाळेचे नाव- शाह बाबू उर्दू प्राथमिक शाळा, आलेगाव, ता.पातुर, जि.अकोला	संस्थेचे नाव-" शाह बाबू एजूकेशन सोसायती जुना बसथानक जवळ , मु पो आलेगांव ता पातुर जिल्हा अकोला पिन ४४४५०१" ऐवजी "शाह बाबू एजूकेशन सोसायटी, पातुर, ता पातुर जिल्हा अकोला, पिन ४४४५०१." व शाळेचे नाव "शाह बाबू इंग्लिश उच स्कूल पातुर मु पो पातुर जिल्हा अकोला पिन ४४४५०१ महाराष्ट्र" ऐवजी "शाह बाबू उर्दू प्राथमिक शाळा, आलेगाव, ता.पातुर, जि.अकोला"

रशिगिना

सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये स्वयंअर्थसहायित तत्वावर परवानगी दिलेल्या शाळांच्या मान्यता आदेशातील दुरुस्तीबाबत(शासन निर्णय दिनांक १७.६.२०१६)

अ. क्र.	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता	शासन निर्णयान्वये दिलेली परवानगी					संस्थेची मुळ मागणी	छाननीअंती या शासन निर्णयामध्ये करावयाची दुरुस्ती
			शाळेचे नाव व ठिकाण	नवीन शाळा/ दर्जावाढ	मंडळ संलग्नता	प्रकार	माध्यम		
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
९	रायगड	आत्माराम ठाकुर मिशन मुपो अवारे ता उरण जि रायगड	जाणकीबाई जनार्दन ठाकुर स्कूल अवारे पो अवारे ता उरण जि रायगड	दर्जावाढ	राज्य मंडळ	प्राथमिक ला जोडून उच्च प्राथमिक (इयत्ता ६ वी. ते ८ वी.)	इंग्रजी	संस्थेचे नाव- आत्माराम ठाकुर मिशन मुपो आवारे ता उरण जि रायगड व शाळेचे नाव- जाणकीबाई जनार्दन ठाकुर स्कूल अवारे पो अवारे ता उरण जि रायगड	संस्थेचे नाव- "आत्माराम ठाकुर मिशन मुपो अवारे ता उरण जि रायगड" ऐवजी "आत्माराम ठाकुर मिशन मुपो आवारे ता उरण जि रायगड" व शाळेचे नाव- "जाणकीबाई जनार्दन ठाकुर स्कूल अवारे पो अवारे ता उरण जि रायगड" ऐवजी "जाणकीबाई जनार्दन ठाकुर स्कूल आवारे पो आवारे ता उरण जि रायगड"
१०	जालना	यशवंत सेवाभावी संस्था, तीर्थपूरी, मु. पोस्ट तीर्थपूरी, ता. घनसावंगी, जि. जालना	के.शिवाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मु. पोस्ट तीर्थपूरी, ता. घनसावंगी, जि. जालना	नवीन शाळा	राज्य मंडळ	प्राथमिक ते उच्च माध्यमिक सर्व शाखा (इयत्ता १ ली. ते १२ वी.)	मराठी	शाळेचे माध्यम-इंग्रजी	शाळेचे माध्यम- "मराठी" ऐवजी "इंग्रजी"
११	रायगड	आद्य क्रांतीवीर शैक्षणिक सामाजिक संस्था नवीन पनवेल ता पनवेल जि रायगड शांतीवन अपार्टमेंट, पी- ६/१५/१४ . सेक्टर - १५ , नवीन पनवेल, ता-पनवेल , जि- रायगड.	मनोदय इंग्लिश स्कूल मु - बांगुली, पो - शिरडोण, ता - पनवेल, जि - रायगड, पिन - ४१०२०६	नवीन शाळा	राज्य मंडळ	प्राथमिक (इयत्ता १ ली. ते ५ वी.)	इंग्रजी	शाळेचे ठिकाण- मु - सांगुली, पो - शिरडोण, ता - पनवेल, जि - रायगड, पिन - ४१०२०६	शाळेचे ठिकाण- "मु - बांगुली, पो - शिरडोण, ता - पनवेल, जि - रायगड, पिन - ४१०२०६" ऐवजी " मु - सांगुली, पो - शिरडोण, ता - पनवेल, जि - रायगड, पिन - ४१०२०६"
१२	रायगड	स्वर्गीय लक्ष्मण कुंडाजी ठाकुर एज्युकेशन सोसायटी खोपटे उरण मु - पो - खोपटे, ता - उरण, जि - रायगड, पिन - ४१०२०६	काशीबाई इंग्लिश मेडीयम स्कूल मु - पो - कोप्रोली, ता - उरण, जि - रायगड	नवीन शाळा	राज्य मंडळ	प्राथमिक (इयत्ता १ ली. ते ५ वी.)	इंग्रजी	शाळेचे ठिकाण- मु - बांधपाडा, पो - कोप्रोली, ता - पनवेल, जि - रायगड, पिन - ४१०२०६	शाळेचे ठिकाण- "मु - कोप्रोली, पो - शिरडोण, ता - उरण, जि - रायगड, पिन - ४१०२०६" ऐवजी " मु - बांधपाडा, पो - कोप्रोली, ता - उरण, जि - रायगड, पिन - ४१०२०६"
१३	पुणे	श्री चैतन्य एज्युकेशनल कोमिटीदोर, नं.५२-१६-१२, रिंग रोड, साथी नगर, विजयवाडा अंद्रप्रदेश ५२०००८	श्री चैतन्य ज्युनिअर कॉलेज, सवे नं. ५० मारुंजी निगडे, ता. मुळशी जि. पुणे	नवीन शाळा	राज्य मंडळ	उच्च माध्यमिक कला- विज्ञान (इयत्ता ११ वी. ते १२ वी.)	इंग्रजी	शाळेचे ठिकाण- मौजे नांदे, ता. मुळशी, जि - पुणे	शाळेचे ठिकाण- "मु.पो. मारुंजी निगडे, ता. मुळशी, जि. पुणे" ऐवजी "मौजे नांदे, ता. मुळशी, जि. पुणे"

राज्य शाळा